

परिपवन (von पू mit परि) n. 1) *das Reinigen*: des Getraides KULL. zu M. 8, 330. — 2) *Getraideschwinge*, vannus NIR. 4, 9, 10.

परिपशव्य (von परि + पशु) adj. *auf das Opfertier bezüglich* ÇAT. Br. 3, 8, 2, 16. KĀTJ. ÇR. 8, 8, 30. 20, 6, 11. PĀR. GRHJ. 3, 11.

परिपाक (von 1. पच् mit परि) m. 1) *das Garwerden*: इत्यद्भुते केवल-वक्रिपवामांसेन मत्स्यः परिपाकमेति BHĀVAPR. im ÇKDR. — 2) *Verdauung* KANĀDA in Z. d. d. m. G. 6, 23. VEDĀNTAS. (Allāh.) No. 54. — 3) *das Reifwerden, Reife* (eig. und übertr.) ÇIC. 4, 48. Schol. zu MRGH. 43 (bei SCHÜTZ). SUÇR. 4, 62, 14. 2, 117, 20. परी° 4, 277, 7. 282, 12. प्रारब्धपरिपाकौ Schol. bei WILSON, SĀMĀKHAJAK. S. 185. प्राक्तनानां विप्रुद्धानां परिपाकमुपेयुषाम् । तपसामुभुजानाः फलानि KUMĀRAS. 6, 10. डुर्नयपरिपाकस्य — फलम् PRAB. 85, 16. ohne फल *die Folgen* —, *die Früchte einer That*: भोक्तुं पुण्यपरिपाकं लोकान्मुक्तिनामगात् RĀĀ-TAR. 1, 347. Spr. 1429. डुष्कर्मणां परीपाकः स्वयमेवैव दीप्यते MAHĀVĪRĀK. 97, 12. अदर्नैरुत्तरीर्षकालसेविताभ्यासपरिपाकात् so v. a. in Folge von Schol. bei WILSON, SĀMĀKHAJAK. S. 188. ज्ञानपरिपाकतः Verz. d. Oxf. H. No. 170. वीह्य तस्य विनये परिपाकम् *Reife, Erfahrung* NAISH. 5, 20. काल° *das Reifwerden der Zeit, das Kommen der Zeit, wo sich etwas erfüllt*, Schol. bei WILSON, SĀMĀKHAJAK. S. 185. शस्त्रेणानियमितकालपरिपाकत्वात् शुभाशुभकर्मणाम् KULL. zu M. 4, 172.

परिपाकिन् (wie eben oder von परिपाक) 1) adj. *reisend, zur Reife bringend*. — 2) f. नी° *Ipomoea Turpethum* R. Br. (त्रिवृता) ÇABDAK. im ÇKDR.

परिपाचन (vom caus. von 1. पच् mit परि) adj. *kochend, zur Reife bringend* SUÇR. 2, 408, 13.

परिपाचयित् (wie eben) nom. ag. dass. Schol. zu MRGH. 43 (bei SCHÜTZ). परिपाटल (प° + पा°) adj. *blassroth*: धैतरागपरिपाटलाधर RAGH. 19, 10. भ्रूङ्गभीमपरिपाटलदृष्टिपात PRAB. 67, 8. अञ्जदल ÇIC. 13, 42.

परिपाटी f. *Reihenfolge* AK. 2, 7, 36. H. 1504. HALĀS. 4, 54. Schol. zu P. 3, 3, 111. Schol. zu KĀTJ. ÇR. 17, 1, 2. 20, 4, 5. शतमिदमध्यायानामनुपरिपाटि (so ist st. अनुपरिपरिपाटि zu lesen) क्रमादनुक्रात्तम् *der Reihe nach* VARĀH. BRH. S. 107, 14. °पाटि H. 1504, Sch. ĠĀTĀDH. und ÇABDAR. im ÇKDR. — Vgl. पाटी, परिपाट्य.

परिपाठ (von पठ् mit परि) m. *vollständige Erzählung*, — *Aufzählung*; instr. so v. a. *vollständig*: न धर्मः परिपाठेन शक्यो भारत वेदितुम् MBH. 12, 9259. fg.

परिपाठक (wie eben) adj. *vollständig erzählend, den Inhalt angehend* Verz. d. Oxf. H. 63, 6, 12.

परिपाषाण (von पा schützen mit परि) m. n. *Schutz, Schirm* AV. 2, 17, 7. 4, 9, 2. तनूपानं परिपाषाणी कृण्वानाः 5, 8, 6. 8, 5, 1. 16. 19, 34, 7. 35, 7. Versteck 4, 20, 8.

परिपाण्डु (प° + पा°) adj. *überaus hell*, — *bleich*: °कर्दम R. 1, 17. परिपाण्डु क्षाममस्याः शरीरम् SĀH. D. 74, 9.

परिपाद (प° + पाद) gaṇa निरुदकादि zu P. 6, 2, 184.

परिपान (von पा trinken mit परि) n. *Trunk* RV. 5, 44, 11.

परिपार्श्व (प° + पा°) adj. *an der Seite befindlich*: उदकेषु KĀTJ. ÇR. 24, 6, 21. °तम् *zur Seite, zu den Seiten* (mit gen.) MBH. 7, 7307. 8, 2828. HARIV. 7037. परिपार्श्वचर *zur Seite gehend* MBH. 8, 1499. परिपार्श्ववर्तिन्

*zur Seite* —, *daneben stehend* KUMĀRAS. 5, 51. PRAB. 102, 8. — Vgl. परिपार्श्विक.

परिपालक (von पाल्य् mit परि) adj. *behütend, beschützend, bewahrend, aufrecht erhaltend*: पृथिवी° MĀRK. P. 67, 5. भूर्लोक° 66, 24. सदृत्° 10, 94. *das Setzige in Acht nehmend* SADDH. P. 4, 24, 6.

परिपालन (wie eben) n. *das Behüten, Beschützen, Bewahren, Erhalten, Aufrechterhalten*: उत्पादनमपत्यस्य ज्ञातस्य परिपालनम् M. 9, 27. प्रज्ञानाम् JĀĀN. 1, 119. 334. MBu. 1, 838. 3508. 2, 528. 3, 345. 14. 1025. 1027. 2747. R. 2, 23, 27. 108, 30. R. GORR. 1, 56, 11. RĀĀ-TAR. 3, 481. DEV. 4, 3. 12, 32. स्वगोष्ठी° Verz. d. Oxf. H. 25, a, N. 2. लब्ध° Spr. 582. बत्सत्य° R. GORR. 2, 35, 46. प्रतिज्ञा° 6, 85, 9. VP. bei MUIR, Sanskrit Texts I, 181, 1 v. u. अचार° MĀRK. P. 34, 6. स्वलोकादर्शननिमित्त° ÇĀM. zu BRH. ĀR. UP. S. 248. पर्यशः° Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 43. परिपालायित् (wie eben) nom. ag. *Behüter, Beschützer* ÇĀM. zu BRH. ĀR. UP. S. 236.

परिपाल्य (wie eben) adj. *zu behüten, zu beschützen, zu wahren, aufrechtzuhalten, zu beobachten*: भार्या MBH. 4, 73. 7, 64. 12, 714. 14, 2746. R. GORR. 2, 29. 21, 11. 5, 1, 70. पृथिवी HARIV. 498. यस्मिन्देशे य अचारो व्यवहारः कुलस्थितिः । तथैव परिपाल्यो ऽसौ यदा वशमुपागतः ॥ zu regieren JĀĀN. 1, 342. सप्तात्मकं राज्यम् MBH. 12, 2660. समयः 3, 15311. स्वधर्मः 12, 7310. अधिकारः 13046. प्रमाणाणि R. GORR. 1, 62, 26.

परिपिञ्जर (प° + पि°) adj. *braunroth*: केलाकृष्टस्फुर्त्कात्तिखड्गामुपरिपिञ्जरीः । श्रीमत्करिकारकोरैराक्रोयते भुजैः श्रियः ॥ KĀM. NITIS. 13, 14. परिपिपालयिषा (vom desid. von पाल्य् mit परि) f. *der Wunsch zu behüten, zu wahren, aufrechtzuhalten*: आत्मनो वृत्ति° ÇĀM. zu BRH. ĀR. UP. S. 219.

परिपिष्टक (von परिपिष्ट, partic. praet. pass. von पिष् mit परि) n. *Bleib* RĀĀN. im ÇKDR.

परिपीडन (von पीड् mit परि) n. 1) *das Quetschen, Ausdrücken*: तिलपरिपीडनोपकराकाष्ठानि SUÇR. 2, 35, 14. — 2) *das Beeinträchtigen, Eintrag-Thu*n einer Sache: धर्मार्थ° KĀM. NITIS. 14, 55.

परिपीडा (wie eben) f. *das Quälen, Peinigen*: मत्पीडार्थम् R. GORR. 2, 19, 18.

परिपुच्छ् (von परि + पुच्छ्), °यते *mit dem Schwanz wedeln* P. 3, 1, 20, VĀRTI. 3; vgl. SIDDH. K. 161, a, 8 v. u.

परिपुटन (von पुट् mit परि) n. *das Sichabschälen*: लक्° SUÇR. 4, 62, 4. 291, 2. °वत्त् *sich abschälend, sich ablösend* 57, 11. — Vgl. परिपोट. परिपोटन.

परिपुष्करा (प° + पुष्कर) f. *Cucumis maderasappatus* ÇABDAK. im ÇKDR. परिपुष्टता (von परिपुष्ट, partic. praet. pass. von पुष् mit परि) f. *das Genährtwerden, Sichnähren*: परान्न° von fremder Speise JĀĀN. 3, 241.

परिपूरक (vom caus. von 1. पूर mit परि) adj. 1) *erfüllend*: सर्वाशापरिपूरकं बलधरे Spr. 1255. — 2) *Fülle* —, *Gedethen verleihend* KULL. zu M. 3, 203.

परिपूरण (wie eben) n. *das Füllen*: लक्साररन्ध्र° (vom Winde gesagt) ÇIC. 4, 61. *das Vervollständigen*: अग्नेस्तु सर्गः प्रज्ञापतेः सृष्टिपूरणाय प्रदर्शितः ÇĀM. zu BRH. ĀR. UP. S. 236.

परिपूर्णा s. u. 1. पूर mit परि; davon °ता f. *Fülle* AK. 2, 6, 8, 38. HALĀS.